

VALENCIA NUTRITION LTD Corporate Office: 601A, Neelkanth Business Park, 6th Floor, A Wing, Nathani Road, Vidyavihar (West), Mumbai - 400086.• T.: +9122 25094351/2 E.: consumer@valencianutrition.com • W.: www.valencianutrition.com Regd office: Valencia Nutrition Ltd ,Shop No 4, B Wing, Paramount Building,Tilak Nagar, Mumbai 400089.

Date: May 30, 2023

To, **BSE Limited** Department of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Ref :- Scrip Code: 542910 ISIN : INE08RT01016

#### <u>Sub:</u> <u>Submission of Newspaper publication of Extract of Standalone Audited</u> <u>Financial Results for the year ended on March 31,2023.</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are hereby submitting the newspaper publication of an Extract of Standalone Audited Financial Results for the year ended on March 31, 2023, as published in the Financial Express-English and Pratahkal - Marathi in today's edition i.e., May 30, 2023.

You are requested to take the above information on your records.

#### Yours Truly, For Valencia Nutrition Limited

STAVAN PRAVIN AJMERA AJMERA

Stavan Ajmera Director DIN: 08112696

Encl: a/a

CIN: L51909MH2013PLC381314



### TUESDAY, MAY 30, 2023

# **FINANCIAL EXPRESS**

पत्र संख्या P-10403 यू0पीएफ0 /

**Short Term Tender Notice** On line e-tenders are invited from manufacturers (as per details given in tender documents) for supply of chains & their spares. Roller shaft (Bloom) & manufacturer/Authorised dealer/Importers for domite tips to various Cooperative Sugar Factories of U.P.. The e-tender documents with detailed specifications, make terms and conditions etc. can be downloaded from e- tender portal http://etender.up.nic.in & federation website www.upsugarfed.org. time to time.

U.P. COOPERATIVE SUGAR FACTORIES FEDERATION LTD

9-A, RANA PRATAP MARG, LUCKNOW-226001,

Tel No. (0522) 2612949, (0522)2628310, Fax: (0522) 2627994

Email: upsugarfed@yahoo.co.in | Website: www.upsugarfed.org

The Managing Director Federation reserves the right to cancel any or all bids/annul e-bidding process without assigning any reason to & decision of Federation will be final & binding. (RAMAKANT PANDEY) MANAGING DIRECTOR

Thane MH 40	0607 IN, have subn	nitted the docume	nts for issue of D	ouplicate Share
Certificates ho	old Equity Shares as	per the details give	en below:	
Folio No.	No of Equity	Certificate Nos	Distinct	ive No.
	Shares	8	From	To
B1V0004262	200	4262	9153331	9153530
should lodge th publication here of the said Sha	who has/have and cla ne claim in writing with eof. The Company will re Certificate(s) and sl Rule 4(3) of the Comp	us at the Company not thereafter be lia hall proceed to issue	r's address within f ble to entertain any e the Duplicate Sha	15 days from the claim in respect are Certificate(s) e 1960.
				Sd/-
Date : 29.05.2	023			Vinod Kapoor

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

I Vinod Kapoor (Shareholders Name as per PAN (ID Proof) R/o 4 Haudley Court,

Cranbury N J, USA 08512, is shareholder of Bayer Cropscience Limited having

registered office at Bayer House, Central Avenue Hiranandani Estate Thane West

Date : 29.05.2023

# VALENCIA NUTRITION LIMITED

Regd Off.: SH-4, A Wing, Bldg. No. 34, Tilak Nagar, Chembur Sahvas Co-operative HSG Soc. Mumbai: 400089. CIN: L51909MH2013PLC381314 Email Id: compliance@valencianutrition.com Phone No: 7977252840

#### EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR AND YEAR ENDED MARCH 31, 2023

दिनांक :29.05.2023


		F	lalf Year ende	d	Year En	ded on
Sr. No.	Particulars	March 31, 2023 (Audited)	September 30, 2022 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)	March 31, 2023 (Audited)	March 31 2022 (Audited)
1.	Total Income from operations	92.48	53.58	0.04	146.06	0.02
2.	Profit/ Loss for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items	(80.12)	(46.16)	(41.11)	(126.28)	(66.53
3	profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(80.12)	(46.16)	(41.11)	(126.28)	(66.17
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(80.12)	(46.16)	(41.11)	(126.28)	(66.17
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	_	-	_		
6	Equity Share Capital	558.53	558.53	558.53	558.53	558.53
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-		
8	Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discounted operations) 1. Basic: 2. Diluted:	(1.43) (1.43)	(0.83) (0.83)	(0.74) (0.74)	(2.26) (2.26)	(1.18 (1.18

The above is an extract of the detailed format of Audited Standalone Financial Results for the half year and year ended March 31, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly & yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchange i.e. http://www.bseindia.com and on the website of the Company at www.valencianutrition.com

> VALENCIA NUTRITION LIMITED Sd/

> > Jav Shah

Whole-Time Director & CFO (DIN: 09072405) Place: Mumbai Date: 29/05/2023 (PAN: BJPPS6293E)



financialexpress.com

(Rs. Million)

### TAMBOLI CAPITAL LIMITED

Regd. Office: Mahavir Palace, 8A, Kalubha Road, Bhavnagar 364002, Gujarat Telephone: (91) 886 654 1222 / (91) (278) 252 0065. Fax: (91) 278 252 0064 E-mail: direct1@tambolicapital.in Website: www.tambolicapital.in CIN: L65993GJ2008PLC053613

#### POSTAL BALLOT NOTICE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that pursuant to section 108 and 110 of the Companies Act, 2013, read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015Tamboli Capital Limited ("Company") is seeking approval of the Members of the Company by way of postal ballot through remote evoting on the following resolutions:

#### SN **Description of Resolutions**

#### **Special Resolution:**

1	To change of name of the Company and alteration of Memorandum of Association
	and Articles of Association for change of name of the Company.
110022	- 1248

2 To approve alteration of memorandum of association for deletion of other objects.

The Postal Ballot Notice ("Notice") is available on the website of the Company a www.tambolicapital.in, the website of the National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchange on which the equity shares of the Company are listed i.e. www.bseindia.com.

In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, and the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), the Company has sent the postal ballot notice on Monday, May 29, 2023, only through electronic mode, to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories as on Friday, May 26, 2023 ("Cut-off date"). Accordingly, The Company is not sending physical copy of the Postal Ballot to the members whose email addresses are not registered with the Company/Depositories.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL') to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period commencesonFriday, June 02, 2023at 9.00 a.m. (IST) and end onSaturday, July 01, 2023 at 5.00 p.m. (IST). Members of the Company holding shares either in physical form or dematerialized form as on cut-off date i.e. Friday, May 26, 2023 may cast their vote electronically uptoSaturday, 5.00 p.m. July01, 2023. The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Cut-off date. Once vote on a resolution is cast, the Member will not be able to change it subsequently. Please note that communication of assent or dissent of the Members would only take place through the remotee-voting system. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Denositories as on the Cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting. In case of non-receipt of Notice of Postal Ballot, a member as on cut-off date can download the

same from the website of the Company viz. www.tambolicapital.inor website of NSDL viz. www.evoting.nsdl.comor apply to the Company.

Those members whose e-mail addresses are not registered with Company/its Registrar and Share Transfer Agent/Depository may follow the following process for registration of the same:

1. In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to direct1@tambolicapital.in.

2. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to direct [@ctambolicapital.in, If you are an Individual shareholders holding securities in demat mode, you are requested to refer to the login method explained at step 1 (A) i.e. Login method for e-Voting and joining virtual meeting for Individual shareholders holding securities in demat mode.

3. Alternatively shareholder/members may send a request to evoting/@nsdl.co.infor procuring user id and password for e-voting by providing above mentioned documents.

4. The Individual shareholders holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants. Shareholders are required to update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access e-Voting facility.

In case of any queries with respect to the manner of voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.comor call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22

### ALFRED HERBERT (INDIA) LIMITED

Registered Office: 13/3 Strand Road, Kolkata - 700001 E-mail: kolkata@alfredherbert.com Website: www.alfredherbert.co.in CIN: L74999WB1919PLC003516

#### NOTICE OF 103RD ANNUAL GENERAL MEETING AND **E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that One Hundred and Third Annual General Meeting of the Company will be held on Friday, 14th day of July, 2023 at 10:30 A.M. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means 'OAVM') to transact the business, as set out in the Notice of the AGM. In view of the continuing COVID-19 Pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) vide its circular dated 5th May, 2022 read together with circulars dated 13th January, 2021, 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020 (collectively referred to as "MCA Circulars"), permitted convening the Annual General Meeting ("AGM" / "Meeting") through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), without physical presence of the members at a common venue., Further, the securities and Exchange Board of India vide its circular dated 12th May. 2020 and 15th January, 2021 ('SEBI circulars') has also granted certain relaxations. In accordance with the MCA Circulars, SEBI circulars. provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the 103rd AGM of the Company is being held through VC / OAVM.

The Notice of the AGM alongwith the Annual Report 2022-23 will be sent by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circular dated 12th May 2020. Members may note that the Notice of the AGM and the Annual Report 2022-23 will be available on the Company's website: www.alfredherbert.co.in and website of Stock Exchange i.e. BSE Limited: www.bseindia.com.

The Register of members and Share Transfer books of the Company will remain closed from Saturday, 8th July, 2023 to Friday, 14th July, 2023 (both days inclusive).

In accordance with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, the Company has fixed Friday, 7th July, 2023 as "cut -off date" to determine the eligibility of Members to vote by electronic means or vote at the AGM. A person whose name is recorded in the Register of members of the Company or in the Statement of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. Friday, 7th July, 2023, only shall be entitled to avail the facility of e-voting or vote at the AGM

The remote e-voting period commences on Tuesday, 11th July, 2023 at 10:00 a.m. and ends on Thursday 13th July, 2023 at 5.00 p.m.

Manner of registering / updating e-mail addresses:

Members holding share(s) in physical mode are requested to register their email address in order to receive notice of the 103rd AGM and Annual Report for the year ended 31st March, 2023 and the login credentials for e-voting by uploading the same at: Link for updation of PAN -http://mdpl.in/ form/pan-update and link for updation of Email Id - http://mdpl.in/form/ email-update

Member(s) holding shares in electronic mode are requested to register/ update their e-mail addresses with their respective Depository Participant(s) for receiving communication from the Company electronically

#### Manner of Casting Vote through e-voting

 The Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of all resolutions set out in the Notice convening the 103rd AGM. The facility of casting votes by a member using remote e-voting as well as the e-voting system on the date of the AGM will be provided by CDSL. Members attending the 103rd AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The login credentials for casting the votes through e-voting shall be made available to the members through e-mail after they successfully register their e-mail addresses in the manner provided above. Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or voting at the AGM.

## RattanIndia Enterprises Limited

#### Extract from the Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2023

e			Quarter ended	t	Year ended	
Sr. No	Particulars	31.03.2023 (Audited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)
1	Total income from operations	11,057.65	11,528.00	117.90	41,237.90	139.93
2	Net (loss)/ profit for the period (before tax and exceptional items)	(1,366.13)	(276.69)	5,648.86	(2,733.45)	5,540.67
3	Net (loss)/ profit for the period before tax (after exceptional items)	(1,366.13)	(276.69)	5,648.86	(2,733.45)	5,540.67
4	Net (loss)/ profit for the period after tax (after exceptional items)	(1,380.35)	(345.99)	5,646.83	(2,861.00)	5,538.64
5	Total comprehensive (loss)/ income for the period [Comprising (loss)/ income for the period after tax and other comprehensive income (net of tax)]	(1,376.01)	(345.90)	5,646.64	(2,858.17)	5,537.18
6	Paid-up equity share capital (face value of Rs. 2 per equity share)	2,764.54	2,764.54	2,764.54	2,764.54	2,764.54
7	Other Equity as shown in the audited balance sheet	1223	48	8	1,331.58	4,223,44
8	Earnings per share (EPS) (face value of Rs. 2 per equity share) -Basic (Rs.) -Diluted (Rs.) *(EPS for the quarter ended are not annualised)	(1.02)* (1.02)*	(0.25)* (0.25)*	4.09* 4.09*	(2.07) (2.07)	4.01 4.01

			Quarter ender	t l	Year	ended
Sr. No	Particulars	31.03.2023 (Audited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)
1	Total income from operations	8.86	10.81	6.00	40.42	26.00
2	Net (loss)/ profit for the period before tax	(1,132.31)	(493.10)	440.47	(2,800.31)	431.24
3	Net (loss)/ profit for the period after tax	(1,132.31)	(493.10)	438.44	(2,800.31)	429.21
4	Total comprehensive (loss)/ income for the period [Comprising (loss)/ income for the period after tax and other comprehensive income (net of tax)]	(1,132.55)	(493.10)	438.20	(2,800.50)	428.12

(b) The above is an extract of the detailed format of audited financial results for the guarter and year ended March 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the company's website https://www.rattanindia.com and on the Stock Exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com.

Registered Office : 5th Floor, Tower-B, Worldmark 1, Aerocity - New Delhi- 110037 CIN: L74110DL2010PLC210263

On behalf of the Board of Directors For RattanIndia Enterprises Limited

Place: New Delhi Date : May 29, 2023

Notes:

Rajesh Kumar Whole-time director

EXTRACT OF AUDITED FINA FOR THE QUARTER AND YEAR EN	NCIAL RES	SULTS ARCH 2023	3 ₹in Lakhs	(Except for pe	nupercela Carr r Share Data
	8	(	Consolidate	d	
	Q	uarter Ende	ed	Year E	Ended
PARTICULARS	31-Mar-23	31-Dec-22	31-Mar-22	31-Mar-23	31-Mar-22
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Total income	54,567	54,271	50,262	202,844	194,761
Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary item)	4,858	3,579	2,895	10,537	21,857
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary item)	4,858	3,579	2,895	10,537	21,857
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary item) Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the	3,600	2,641	2,071	7,839	16,051
period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	3,452	2,673	2,297	7,783	16,171
Equity share capital	2,466	2,466	2,466	2,466	2,466
Other equity	70.000	556655	76667	110,881	104,332
Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations)					6
- Basic	2.92	2.14	1.68	6.36	13.02
- Diluted	2.92	2.14	1.68	6.36	13.02
Note : 1 In respect of the standalone results of the Company, the amounts are as follows	7		Standalone	)	
	Q	uarter Ende	ed	Year E	Ended
PARTICULARS	31-Mar-23	31-Dec-22	31-Mar-22	31-Mar-23	31-Mar-22
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Total income	54,567	54,271	50,262	202,844	194,761
Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary item)	4,865	3,579	2,900	10,536	21,857
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary item)	4,865	3,579	2,900	10,536	21,857
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary item)	3,607	2,641	2,076	7,838	16,051
Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each)					
(for continuing and discontinued operations)					
- Basic	2.93	2.14	1.68	6.36	13.02
- Diluted	2.93	2.14	1.68	6.36	13.02

#4 30 or send a request at er

The Board of Directors has appointed Mr. Ashish Shah, Practising Company Secretary, Ahmedabad (Membership No. FCS 5974, CoP No. 4178) as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in fair and transparent manner.

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company on or before Monday, July 03, 2023. The results of the voting conducted by Postal Ballot along with the Scrutinizer's Report will be made available on the website of the Company at www.tambolicapital.in, on website of NSDL at www.evoting.nsdl.com and intimated to BSELimited, where the equity shares of the Company are listed, on or before Monday, July03, 2023.

ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS Place: Bhavnagar Vaibhav B. Tamboli Chairman & Managing Director Date :: 29" May, 2023

For Alfred Herbert (India) Ltd Sd/ Shobhana Sethi

Date: 29th May, 2023 Chief Financial Officer & Company Secretary

#### PBM POLYTEX LIMITED (CIN: L17110GJ1919PLC000495) Registered Office: Opp. Railway Station, Petlad, Dist: Anand, Gujarat - 388450. Phone: 224001, 224003 Stores: 224005 Sales: 224006 Email: pbm@patodiagroup.com website: www.pbmpolytex.com Extract of Audited financial results for the guarter and year ended 31st March, 2023.

Place: Kolkata

(Rs. In Lakhs except EPS) SL Particulars STANDALONE CONSOLIDATED No. Quarter Ended Year Ended Quarter Ended Year Ended 31/3/2023 31/3/2022 31/3/2023 31/3/2022 31/3/2023 31/3/2022 31/3/2023 31/3/2022 (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) Total income from operations 5,306.41 6.508.60 20,529.38 25,825.86 5,306.41 6,494.53 20.529.36 25.685.24 2 Net profit / (Loss) for the period. 22.54 498.23 56.09 3,087.78 (23.44)484.17 61.45 2,947.17 (before tax and exceptional and/or Extraordinary items) 22.54 498.23 56.09 3,087.78 484.17 61.45 2,947.17 Net profit / (Loss) for the period (23.44)before tax (after exceptional and/or Extraordinary items) Net profit / (Loss) for the period 409.14 29.73 398.64 33.72 2.194.36 (6.79)2,299.56 (41.22)after tax (after exceptional and/or Extraordinary items) Total comprehensive income for (24.15) the period (comprising profit / Loss) 10.27 412.19 2,339.65 401.69 125.68 2,234.45 121.70 for the period (after tax) and Other comprehensive income (after tax)] 687.90 687.90 687.90 687.90 687.90 Equity share capital 687.90 687.90 687.90 Reserve (excluding Revaluation 11,952.01 12,105.47 11.733.88 11,883.33 Reserve) as shown in audited balance sheet Earnings per equity share (of Rs. (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations) a) Basic (0.10)5.95 0.43 33.43 (0.60)5.80 0.49 31.90 b) Diluted (0.10)5.95 0.43 33.43 (0.60)5.80 0.49 31.90

Notes : [1] The above financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on May 29, 2023. The audit as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed by the statutory auditors of the Company and the related report is being submitted to the concerned stock exchanges [2] The financial results for the Quarter and year ended March 31, 2023 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules. 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. [3] The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and year ended 31st March , 2023, filed with the Stock Exchanges, under the Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.pbmpolytex.com

	For and on behalf of Board of Directors PBM Polytex Limited Sd/- Gopal Patodia Managing Director DIN: 00014247
	0111:00014241

Place: Vadodara Date: 29.05.2023



# **BAL PHARMA LIMITED**

Regd Office : 21 & 22, Bommasandra Industrial Complex, Bengaluru- 560099 Phone : 41379500, Fax : 22354057, email: investor@balpharma.com CIN: L85110KA1987PLC008368

Extract of Audited Standalone & Consolidated Financial Results for the 4th Quarter and Year Ended 31.03.2023

2. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the stock exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.hikal.com).

3. The figures for the previous periods have been regrouped wherever necessary to conform to the current period presentation.

Place : Mumbai Date : 29 May, 2023

**HIKAL LIMITED** 

Regd. Office : 717/718, Maker Chamber V, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: +91-22-62770299. Fax : +91-22-30973281 CIN : L24200MH1988PTC048028, Email: info@hikal.com; Website: www.hikal.com Just the right chemistry

financi	alexp	.ep. in	



		Standa	lone		Consolidated			
Particulars	Quarter Ended 31.03.2023 Audited	Quarter Ended 31.03.2022 Audited	Year Ended 31.03.2023 Audited	Year Ended 31.03.2022 Audited	Quarter Ended 31.03.2023 Audited	Quarter Ended 31.03.2022 Audited	Year Ended 31.03.2023 Audited	Year Ended 31.03.202 Audited
Total income from operations	8,241.10	7,770.29	30,525.38	28,685.57	8,263.90	7,775.30	30,515.68	28,636.65
Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional Items and/or Extraordinary Items	320.93	286.71	854.97	1,205.63	241.16	227.74	474.85	918.2
Net Profit/(Loss) for the period before tax (After exceptional and/or extraordinary items	320.93	286.71	854.97	1,205.63	241.16	227.74	474.85	918.2
Net profit/(Loss) for the period after tax	212.10	277.70	612.63	857.88	161.74	218.71	261.93	570.49
Total comprehensive Income for the period	234.74	277.09	635.26	857.28	184.82	219.02	285.02	570.8
Equity share capital	1,568.98	1482.24	1,568.98	1,482.24	1,568.98	1,482.24	1,568.98	1,482.24
Reserves	-	5	124	(44) (44)	1949) (144)	4		8. 
Earnings per share of Rs.10 each for continuing and discontinuing activities. Basic (in Rs)	1.35	1.87	3.90	5.79	1.03	1.33	1.67	3.79
Diluted (in Rs)	1.36	1.83	3.94	5.67	1.04	1.30	1.68	3.79

By the order of the Board of Directors
For Bal Pharma Ltd
Sd/-
Shailesh Siroya
Managing Director



For HIKAL LTD

**Executive Chairman** 

Jai Hiremath

DIN: 00062203

Sd/-



### मुंबई, मंगळवार दि. ३० मे २०२३ 🏼

### महामुंबई

#### प्रातःकाल ww.pratahkal.co

#### केरळात आगमन आठवडाभरात

मंबई, दि. २९ (प्रतिनिधी) : पुढच्या आठवडाभरात मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. तर राज्यातील काही भागांत या आठवडचात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मेषगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान यावेळी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज असून जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पुढील ३ दिवस कमाल तापमान २-४ अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. केरळात मान्सून ४ जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अशातच मुंबईत देखील जूनच्या दुसऱ्या आठवडचापासून मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हैदोस अवकाळीनं आहे. राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी आहे.

> दिवस कमाल तापमान २-४ अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. अशात राज्यात मात्र अवकाळीनं हैदोस घातला आहे.

राज्यभरात अवकाळीचा तडाखा घातला

अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला

मॉन्सून अंदमान बेटांपर्यंत दाखल झाला असून त्याची आगोकूच सुरू आहे. तसेच, पुढच्या आठवडचाभरात मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. अशात राज्यात मात्र

मात्र, त्यानंतर पुढील ३

जाहीर सूचना सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, श्री. गुरुनाथ काशीराम मुम्बारकर, फ्लॅट क्र. सी-४०६, ४ था मजला, केसर रेसिडन्सी को-ऑफेरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. सीएचके-१, आरडीपी-६, सेक्टर ३, चारकोप मार्केटजवळ, कांदिवली (पश्चिम), मंबई ४०० ०६७ येथील मालमत्तेचे मालक आहेत. फ्लॅट पंजाब नॅशनल बैंकेकड लिलावामध्ये खरेदी केला होता. शेअर प्रमाणपत्र क्र. ७७ धारक विभिन्न क्र. ७६१ वि ७७० पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये सदर फ्लॅटकरिता आवंटित केले होते ते गहाळ झाले आहे. सदर सभासद यांनी ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता सोसायटीकरें अर्ज केला आहे. कोणाही व्यक्तीस वरील निर्देशित शेअर प्रमाणपत्र वा कोणत्याही भागाच्या संबंधात जर कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध वा दावे असल्यास त्यांन त्याचे दावे सचिव यांना केसर रेसिडन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता प्लॉट क्र. सीएचके-१, आरडीपी-६, सेक्टर ३, चारकोप मार्केटजवळ, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०० ०६७ येथे सदर प्रसिद्धी तारखेपासून ११ विवसांच्या आत सचित करावे व सर्व संबंधित दस्तावेजांचे पुरावे यांच्यासह त्यांचे दाव सादर करावे. जर आक्षेप काही सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्य आत स्विकृत न झाल्यास सोसायटी सदर सभासद यांना ड्युप्लिकेट शेअर प्रमाणप

जारी करण्यांची प्रक्रिया पूर्ण करेल व दावे व आक्षेप नंतर स्विकारले जाणार नाहीत.

राज्यभरात

अवकाळीचा इशारा

#### जाहीर सूचना सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, माझे अशील श्री. जिग्नेश ए. पटेल व राजेश ए. पटेल हे ब्लॉक क्र. १ तळ मजला, एलोरा शॉपिंग सेंटर, एलोरा को-ऑप. हा तळ १७९९, ९९९२ जात केंद्रफळ ६०० चौ. फूट चटई), गाव मालाड, दफ्तरी रोड, मालाड पूर्व, मुंबई ४०० ०६४ (४०० ०९७) अजय जसवंतलाल दोशी व अजय सवंतलाल दोशी यांच्याकडून नोंदणीकरण घोषणा करार, पष्टी करार क. बीडीआर११/८१८६/२०११ अंतर्गत दि . १२.०९.२०११ अंतर्गत खरेदी करण्यास इच्छुक आहेत 51.05.1015 अतारत खप्यां नरत्यास श्रन्थक आहत व अजय जसवंतत्वाल दोशी यांनी वरील सदर जागा पुष्पा मोहनलाल जोशी यांच्याकडून सि. स्पलगार आतंवत दिलीप जसवंतत्वाल दोशी यांच्याकडून दि. २७.०९.२००६ रोजी खरेदी केला होता. सदर लिंक दस्तावेब पुष्पा मोहनलाल जोशी व मे. जैन इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडून अंमला आणले होते ते करार गहाळ /हरवले आहेत.

जर कोणाही व्यक्तीस/ व्यक्तींना, कायदेशीर वारस यांन खर वरील ब्लॉक जागेच्या संबंधात कोणतेही आक्षेप. दावे, प्रभार वा काही असल्यास त्यांनी सदर सचनेच्य दाव, प्रभार वा काहा असल्पास त्याग चय चुप्ताच्या प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात अघोहस्ताक्षरित याना संबंधित पुराव्यांसह सूचित करावे गठरताया २५ यथा दावे गृहित धरले जाणार नाहीत. प्रदिप कुमार तिवा

दि. ३०.०५.२०२३ (वकील उच्च न्यायालय) पत्ता ४०४, ४ था मजला, साई परीचय बिर्ल्डींग, साई बाबा नगर, नवघर रोड, भाईंदर पूर्व, ठाणे - ४०१ १०५

दोन महिन्यांत 'रेलनीर'च्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, अंबरनाथ येथील कारखान्यात बाटलीबंद पाणी निर्मितीची उत्पादन क्षमता मर्यादित असल्याने तुटवडा जाणवला. रेल्वे स्थानकांत प्रवाशांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी रेल्वेच्या प्रत्येक स्टॉलवर रेल्वेने नियुक्त केलेल्या खासगी कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सध्या अंबरनाथ येथील कारखान्यात दररोज एक लाख ७५ हजार बाटलीबंद 'रेलनीर'ची निर्मिती करण्यात येते. या बाटल्यांचा पुरवठा सध्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला आणि एलटीटी टर्मिनस, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते कांदिवली आणि वांद्रे टर्मिनस येथे करण्यात येतो.

मध्य, पश्चिम रेल्वेच्या

स्टॉलवरून 'रेलनीर' गायब

नऊ खासगी, कंपन्यांना बाटलीबंद पाणीविक्रीस परवानगी

कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) रेल्वे स्थानक आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये

बाटलीबंद 'रेलनीर' पाण्याचा पुरवठा केला जातो. अंबरनाथमधील 'रेलनीर'च्या

कारखान्यातून मध्य, पश्चिम रेल्वेच्या मंबई विभागात 'रेलनीर'चा प्रवठा करण्यात

येतो. मात्र, मागणीत वाढ झाल्यानंतर 'रेलनीर' चा पुरवठा करण्यात आयआरसीटीसी

अपयशी ठरली आहे. त्यामुळे मध्य,

पश्चिम, हार्बर रेल्वेच्या स्थानकांतील

स्टॉलवरून 'रेलनीर'च्या बाटल्या

गायब झाल्या असून रेल्वे प्रशासनाने

आता स्थानकांवर नऊ खासगी

कंपन्यांना बाटलीबंद पाण्याचा पुरवठा

करण्यास परवानगी दिली आहे. गेल्या

मंबई, दि. २९ (प्रतिनिधी) : इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड ट्रिझम

बैंक ऑफ महाराष्ट्र ठाणे क्षेत्रिय कार्यालय : बी-३७,	
Bank of Maharashtra वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प) - ४०० ६०४.	
सक प्रतिकार सक बीक दूर. ०२२-२५८२५४०६/३०४० फोसेस : ०२२ २५८२५७३४	
ईमेल : dzmthane@mahabank.co.in	
प्रमुख कार्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे - ५.	
(परिशिष्ट ४) ताबा सूचना (नियम ८(१) अंतर्गत)	
ज्याअर्थी अघोहस्ताक्षरीत बैंक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड	
रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२	
अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ च्या	
उप-अनुच्छेद (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये स्पीड पोस्ट/ नोंदणीकृत एडी/थेट डेलिव्हरी हस्ते	
यांच्याद्वारे कर्जदार श्रीम. रेष्मा विवेक मुंबारकर व श्री. विवेक विजय मुंबारकर यांना सूचनेत निर्देशित	
संपूर्ण रक्कम रु. १९०७४३२.०० अधिक अलागू व्याज रु. ९१२१२.०० अधिक त्यावरील व्याज	
दि. ०१.०६.२०२१ पासून ९.२५% द. सा. दराने अधिक प्रभार, मूल्य, खर्च या रकमेचे प्रदान सदर	
सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना दि. ०२.०६.२०२१	
जारी केली होती.	
कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस	
देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद	
१३ (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. २४ मे, २०२३ रोजी ताबा घेतला आहे.	
ताबा थतला आह. विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार	
विशेषतः फणदोर् व आने जनतत्त इशारा देण्यात यतं जाह फो, त्यांनी तदर नातनतत्त्वदनात व्यवहोर करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत वरील निर्देशित रक्कमेच्या	
अर्थने अर्थत का	
कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत	
मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जवारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.	
मालमत्तेचे विवरण	
सर्व तो भाग व भूखंड मालमत्ता उप फ्लॅट क्र. १०८, १ ला मजला, विंग ए-५, जे पी हारमोनी सीएचएस	
लि., अंबरनाथ पूर्व, जिल्हा ठाणे. सीमा खालीलप्रमाणे : उत्तरेस : सीटीएस क्र. ९३७०, ९३७१ व	
९३७४ व दक्षिणेस : सीटीएस क्र. ९३६९ पेल सीमा, पूर्वेस : सीटीएस क्र. ९३६७, ९३७१, ९३७४,	
९३६९ व पश्चिमेस : सीटीएस क्र. ९३७७, ९३७८ भाग, ९३७९ भाग बँक ऑफ महाराष्ट्राकरिता	
पंकज कुमार सा	
महाव्यवस्थापक - शिवाजी चौंक कल्याण शाखा	
दिनांक : २४.०५.२०२३ व प्राधिकृत अधिकारी,	
विकाण : ठाणे वाणे शाखा	
बैंक ऑफ मताराष्ट्र ठाणे क्षेत्रिय कार्यालय : बी-३७, Bank of Maharashtra वायले इंडस्टियल इस्टेट, ठाणे (प) - ४०० ६०४.	
राक वरियान राक सेक दूर. ०२१-९५८९३६०५/३०६० भोवस्य : ०२१ ९५८९५७३९	
ईमेल : dzmthane@mahabank.co.in	
प्रमुख कार्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे - ५.	
(परिशिष्ट ४) ताबा सूचना (नियम ८(१) अंतर्गत)	
ज्याअर्थी अधोहस्ताक्षरीत बैंक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड	
रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेंस्ट ॲक्ट, २००२	
अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कुलम १३ च्या	
उप-अनुच्छेद (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये स्पीड पोस्ट/ नोंदणीकृत एडी/थेट डेलिव्हरी हस्ते	
यांच्याद्वारे कर्जदार श्रीम. दक्षा शैलेश कुमार सोनी व श्री. शैलेश प्रभुलाल सोनी (मयत झाल्यापासून,	
त्यांचे कायदेशीर वारस - राज शैलेश कुमार सोनी व श्वेता शैलेश कुमार सोनी) यांना सूचनेत निर्देशित	
संपूर्ण रक्कम रु. ४१०७४६५.०० (रु. एकेचाळीस लाखा सात हजार चारशे पासष्ट मात्र) अधिक अलागू ज्यान २० ९० २०२२ प्राप्त ५२४४५ त. प्राप्त न २०४८९६ ०० (र. जोर ज्यान गंजगोंनी जन्म	
व्याज २०.१०.२०२२ पासून ७.२५% द. सा. व रु. २८५९९६.०० (रु. दोन लाख पंच्याऐंशी हजार नऊरो शहाण्णव मात्र) अधिक त्यावरील व्याज दि. २०.१०.२०२२ पासून ९.७०% द. सा. दराने	
नऊरा राहाण्णव मात्र) आधक त्यावराल व्यांचाद. २०.२०२२ पासून ९.७०% द. सा. दरान अधिक प्रभार, मूल्य, खार्च या रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा	1
आवक प्रभार, भूत्व, खांच या रकमच प्रदान स्वर सूचनच्या तारखपासून दर्णादवसाच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना दि. २०.१०.२०२२ जारी केली होती.	
कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस	
देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद	1
१३ (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. २३ मे, २०२३ रोजी	
प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.	
विशेषतः कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार	1

अधीन असेल कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतूदींअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत

मालमत्ता

	udited Financial Results for the Qua			(Rs. in Lakhs
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.03.2023	Year ended 31.03.2023	Previous Year ended 31.03.2022
		Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	1,661	22,777	16,168
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items)	20	494	410
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extra ordinary items)	20	494	408
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	30	344	271
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period			
	(after tax) and Other Comprehensive			
	Income (after tax)]	24	338	280
6	Equity Share Capital	420	420	420
7	Reserves (excluding Revaluation Reserve)			
	as shown in the Audited Balance Sheet			
-	of the previous year	3,887	3,887	3,548
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	Rs.	Rs.	Rs.
-	(for continuing and discontinued operations) -	10/- each	10/- each	10/- each
1	(a) Basic (b) Diluted	0.57	8.05	6.67
		0.57	8.05	6.67

	नोंदणीक्रुत कार्यालय चेंबूर सहवास सीअ ई-मेल आयडी : complia दि. ३१ मार्च, २०२	: एसएच-४, 1 को-ऑपरेटि नायएन : L5190 nce@valen २३ रोजी संपर्	व्ह हा. सो., मुं 9MH2013PLC38 cianutrition.	ग क्र. ३४, टि बई ४०० ०८९ 81314 com दूर. क्र. ५ र्व व वर्ष अर्ख	ळक नगर, ४. ७९७७२५२८४० बेरकरिता	(रु. लाखात)	
			अर्ध वर्ष अखेर	वर्ष उ			
अनु. क्र	विवरण	३१ मार्च, २०२३	३० सप्टेंबर, २०२२	३१ मार्च, २०२२	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२२	
		(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
१.	कार्यचलनातून एकूण महसूल	९२.४८	५३.५૮	0.08	१४६.०६	٥.٥४	
ર.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी	(८०.१२)	(४६.१६)	(४१.११)	(१२६.२८)	(६६.५३)	
ə.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	(८०.१२)	(४६.१६)	(४१.११)	(१२६.२८)	(૬૬.१७)	
¥.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	(८०.१२)	(४६.१६)	(४१.११)	(१२६.२८)	(६६.१७)	
ધ.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात कालावधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	-	-	_	-		
૬.	समभाग भांडवल	५५૮.५३	५५८.५३	५५८.५३	५५८.५३	५५८.५३	
৬.	राखीव (महसूल आरक्षण वगळता) गत वर्षांच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये निर्देशित महसूल राखीव वगळता	-	-	-	-	-	
٤.	उत्पन्न प्रति शेअर (रू. १०/-प्रत्येकी)						
	(चालू व खंडित कार्यचलनकरिता)						
	१. मूळ	(१.४३)	(\$2.0)	(٥.७४)	(२.२६)	(१.१८)	
	२. सौमिकृत	(१.४३)	(\$2.0)	(৩.৬४)	(२.२६)	(१.१८)	

वर व कंपनीचे

	KSHA nstruction	सुरध	<b>धा असे</b> सीआयएन :	<b>ट्स रिव</b> यु ७४१२०एमा	<b>२ न्स्ट्र क्व</b>	<b>रान लि</b> बि लसी २६८८५७	मेटेड	
नोंदणीकृत का फॅक्स : + १	र्यालय : आयटीआय हाल ११ २२ ४०२७ ३७००,   इं	ऊस, ३६, डॉ आ मेल आयडी :	र के शिरोडक	र मार्ग, परेल पू	र्व, मुंबई - ४००	०१२ दूरध्वनी इ	रूमांक : + ९१ <del>व</del>	२२ ४०२७ ३६६२ haarc.com
	परिशिष्ट ४ -ए । f							
				लिलावाच्य				
इन्फोर्समेंट ऑफ 1 नेयम ) मधील तर	॥ इ लिलावाच्या विक्रीची सूत्र सेक्युरिटी इंटरेस्ट कायदा २ तुदी यांच्या अनुसार.	तना स्थावर मालम ००२ ( सदरील क	त्तेच्या इ लिलावा ायदा ) अनुसार त	च्या विक्रीकरिता सेच त्यासह वाचा	सिक्युरिटायझेश सिक्युरिटी इंटरेन	न औँड रिकन्स्ट्रक स्ट (इन्फोर्समेंट) वि	नेयम २००२ चा नि	विम ८ (६) (संदरी)
लिमिटेड ( संरक्षित या अधिकारात घेत वेळी, संरक्षित धन	ला आणि विशेषतःकर्णदार अ । धनको ) यांच्याकठे तारण ते ला आहे, त्या मालमत्तेची विष्ठ को यांना कर्जदार आणि सह	ठेवण्यात आली अ ही "जसे आहे जिप कर्जदार यांच्याक	ाहे आणि जिचा त थे आहे", "जे आहे ब्हून येणे असलेल	ाबा संरक्षित धनव ते आहे॰ आणि ॰५ या रकमेच्या वसुर	गे यांच्या प्राधिकृत बसे आहे तिथे" य गीकरिता करण्या	त अधिकारी यांनी 1 तत्वावर खालील त येणार आहे. स्थ	सुरक्षा एआरसी । प्रमाणे नमुद्र केले	२० ट्रस्ट यांचे विश्वर ाल्या तारखेला आपि
इसारा रक्कम ( त	रण ठेवण्यात आलेली मालग	नत्ता ) यांचा तपशी ।	त खालील प्रमाणे		केल्यानुसार आ ।	ð.		
कर्जदार / सहकर्जदार / प्रतिभूती प्रदाता यांचे नाव	मालमत्तेचा तपश्चील	ताबा घेतल्याची तारीख	मागणी सूचना तारी	बोली / ईएमडी सादर करण्याची अंतिम तारीख	इ लिलावाची तारीख आणि वेळ	राखीव किंमत (रु)	इसारा रक्कम (१० %) (रु	२८ मे २०२३ रोर्ज येणे असलेली रक्कम
मोहम्मद कमर	सदनिका क्रमांक जी १,	११/०१/२०२३	२८/०७/२०१८	आणि वेळ २८/०६/२०२३	३०/६/२०२३ वेळ	<u> </u>	<u> </u>	হ ১'৫০'১3'৫০৪
पठाण (कर्जदार)	तळमजला, मकलाई पार्क,				दुपारी १. ०० ते	/-	( रुपये सतरा	( अधिक त्यावरील
धमिमाबानो पठाण ( सह - कर्जदार)	बी विंग को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड,				२. ००	(रुपये एक कोटी चौऱ्याहत्तर लाख	लाख चाळीस हजार मात्र )	व्याज, शुल्क आणि अन्य आकार दिनांग
	वांद्रे, (पश्चिम ), मुंबई क्षेत्र ४७० चौरस फूट चटई क्षेत्र.					मात्र)		३१ मे २०२३ पासून
	ग शाख,आयसीआयसीआय बैँव ०३९३०५०१२५००	<b>p लिमिटेड, लोअर</b>	परळ, मुंबई,		नाव : सुरक्षा एआर ससी कोड : आयस	सी ०२० ट्रस्ट ीआयसी ००००३२ः	ş	
मात्र ) वाढविणे किमतीपेक्षा कम यश्वस्वी बोलीदार बोलीदार म्हणून	ो बोली रक्कम राखीव किम आवश्यक आहे. मालमत्तेत् ो किमतीला लावलेली बोली र यांना खरेदी रक्कमेच्या २५ घोषणा झाल्याच्या दिवशी वि	गी विक्री प्राधिकृत फेटाळण्यात येईन ९ % रक्कम ( ज्य केंवा त्या तारखेप	त अधिकारी यांने त आणि जमा केव 11त इसारा रकमे 1सन कामकाजाच	ो निर्धारित केलेल लेली इसारा रक्क वा समावेश आहे व्या दुसऱ्या दिवर्श	या राखीव रकमें न जप्त करण्यात आणि जी १० % ो भरणा करणे अ	च्या पेक्षा कमी वि येईल. प्रमाणे वरील प्रम ावश्यक आहे. ख	केमतीला केली ज ाणे नमूद केल्यानु रेदी रकमेच्या उठ	नाणार नाही. राखी रसार आहे ) यशस्व वीरेत ७५ % रक्क
भरणा करणे आ अयशस्वी बोलीद	यांनी यशस्वी बोलीदारची घो वश्यक आहे. आणि हा काल तर यांनी भरणा केलेली इसा	11वधी तीन महिन्य रा रक्कम इ लिला	ांच्या कालावधीपे व प्रक्रिया पूर्ण झा	क्षा अधिक असण ाल्यानंतर १५ दिव	ार नाही. सांत परत करण्य	ात येईल.		
आधी अदा केल इच्छक निविदाद	संरक्षित धनको यांच्या मान्यत् गस विक्री प्रक्रिया घेण्यात ये गर यांना सल्ला देण्यात येतो	णार नाही. की त्यांनी स्वतःच	ऱ्या पातळीवर म	लमत्तेची चौकशी	स्वतंत्रपणे कराव	ी. वरील प्रमाणे f	वेस्ताराने नमद वे	न्लेल्या आणि तारा
नाही.	त्तेवर कोणताही भार, लिन, म स्ताराने नमद केलेल्या आणि						-	
अधिकारी यांच्य	स्ताराने नमूद केलेल्पा आणि । प्राधिकृत अधिकारी यांच्या ।कडे राहील. १। किमान देयके देणे बाकी र		करता येईल. को	णतीही बौली / नि	विदा कोणतेही व	कारण न देता फे	टाळून लावण्याच	अधिकार प्राधिकृ
• विक्री प्रक्रियेच्या कन्व्हेयन्स, व्हॅट	अटी आणि शर्ती पूर्ण झाल /जीएसटी आदींचा भरणा र वर मालमत्तेच्या खरेदीच्या स	पानंतर प्राधिकृत बरेदीदार यांना क	रावा लागेल. यश	स्वी खरेदीदार या				
• विक्री प्रक्रिया ही अधीन असेल.	सदरील कायद्यात नमूद के माहितीसाठी प्राधिकृत अधि	लेल्या अटी आणि	त्या अंतर्गत बर्ना	वेण्यात आलेले नि			नमूद केलेल्या अ	ाटी आणि शर्ती यांन
• अटी आणि शर्त पाठविण्यात येई	ियांचा सविस्तर तपशील प ल. ( त्यातील तपशील हा या	जाणून घेण्यासाठी सचनेचा भाग सम	ं कृपया निविदा ।जण्यात येईल )	प्रपत्र काळजीपूर्व	कि वाचावे जे प्रा	थिकृत अधिकार्र		
ही सूचना कर्जदार दिनांक : ३०/०५/२५ स्थळ : नवी मुंबई	/ हमीदार / तारणदार यांच्या ०२३	साठा सरफसा क	ायदा आणि त्या उ	भतगत बनावण्यात	। आलल्पा नियम	च्या अनुसार ३० ।	दवसाचा वधानिव (प्राधिक सुरक्षा असेट् रि	रु सूचना आहे. त अधिकारी ) कन्स्ट्रक्शन लिमिटे
							CIN : L 659104	(L1992PLC006623
MANAPPURA	AM FINANCE LTD.						: W - 4/ 638A, M	anappuram House 567, Kerala, India
			लिला	वाची नोटीस				

विशेषकर गिरवीकर्ताओं और सामान्य रूप में जनता को एतदुद्वारा सूचित किया जाता है कि निम्नलिखित अकाउंट्स में रखे गए सोने के आधूषणों की सार्वजनिक नीलामी निम्नलिखित शाखाओं पर दिनांक 16.06.2023 को सुबह 10.00 बजे से किया जाएगा. हम ऐसे डिफॉल्टर ग्राहकों के सोने के आभूषणों की नीलामी करने जा रहे हैं जिन्होंने रजिस्टर्ड पत्र द्वारा सूचित किए जाने के बावजूद अपने लोन की रकम नहीं चुकाई है. जिन आयटम्स की नीलामी नहीं हो पाएगी, उनकी नीलामी किसी अन्य दिन बिना पुनः सूचना दिए की जाएगी. नीलामी के स्थान व तिथि (अगर कोई हो) में परिवर्तनों की कोई सूचना नीलामी केन्द्र या वेबसाइट पर लगाई जाएगी तथा इस बारे में कोई अन्य

लिलावाची नोटीस

मालमत्तेचे विवरण फ्लॅट क. २०१, २ रा मजला, ए विंग, अंबर खान सीएचएस लि., तुकाराम नगर, आयरे रोड, डोंबिवली		साराश आह. अध वर्ष वित्ताय अहवालाच स्वरूपत स्टाक एक्सचन वक्साइट nttp://www.bseb वेबसाइट अर्थात www.valencianutrition.com वर उपलब्ध आहे.	ndia.com वर व कपनाचा वॅलेंसिया न्युदिशन लिमिटेड
પૂર્વ, ठाणे ४२१ २०१.			सही/-
बँक ऑफ महाराष्ट्राकरिता			जय शाह
नरिंदर सिंह राय		संपूर्ण	िवेळ संचालक व सीएफओ
दिनांक : २३.०५.२०२३ महाव्यवस्थापक - एआरसी व प्राधिकृत अधिकारी,		ठिकाण : मुंबई	(हीआयएन : ०९०७२४०५)
ठिकाण : ठाणे वाणे शाखा		दि. २९.०५.२०२३	(पॅन: बीजेपीपीएस६२९३ई)

	ोंदणीकरण कार्यालय : युनिट क्र.			L999999N २. न्य लिं				<b>ગંધે</b> રી (પા	श्चेम). मंब	ई – ४००	043.
				, <u> </u>					~ ~ ~ ~ ~ ~		(रु. लार
	1		स्थायी लेखाप	ारीक्षित अहवाल	गचे स्वरूप	एकत्रित लेखापरीक्षित अहवालाचे स्वरूप					
	त्तप्रज्ञील	तिमाही अखोर	तिमाही अखोर	तिमाही अखेर	वर्ष अखोर	वर्ष अखोर	तिमाही अखोर	तिमाही अखेर	तिमाही अखेर	वर्ष अखोर	वर्ष अ
अ. क्र.		३१ मार्च, २०२३	३१ डिसेंबर, २०२२	३१ मार्च, २०२२	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२२	३१ मार्च, २०२३	३१ डिसेंबर, २०२२	३१ मार्च, २०२२	३१ मार्च, २०२३	३१ म २०२
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरी
<u>१</u> .	कामकाजातून महसूल	-	-	-	-	-	-				
२.	अन्य उत्पन्न	१८.६५	6.40	-	१८.६५	१०.२९	86.00	-		٩८.00	٩
<b></b> .	एकूण महसूल (१+२)	१८.६५	૭.૬૦	-	१८.६५	१०.२९	१८.००	-		१८.००	९
۲.	खर्च :										
	फिनीश्ड गुड्स, स्टॉक इन ट्रेड व कार्य चालू आहे यांचे इन्वेंटरीजमधील बदल -	-	-	-							
	कर्मचारी लाभ खर्च	२.१०	0,30	-	२.४०	१.८६	२.४०	०.६०	0'30	२.४०	8
	वित्त मूल्य	-	-	-	-						
	घसारा व परिशोधन खर्च	-	-	-	-						
	अन्य खार्च	9.00	4.૨૨	રૂર.૧૯	१६.२३	२०.९२	શ્બ.દ્દદ્દ	8.64	९.२३	१५.६६	१९
	एकूण खर्च (४)	९.१०	५.५२	રૂરૂ.ધ્ધ	१८.६३	20.55	१८.०६	4.84	૬.५३	१८.०६	२१
લ.	अतिरिक्त बाबी व कर पश्चात नफा (तोटा) (३-४)	૬.५५	१.९८	(રૂરૂ.५५)	0.03	(१२.४९)	(०.०६)	(ધ.૪૫)	(९.५३)	(०.०६)	(११.
ξ.	अतिविशेष बाबी	-	-	-	(२३१.९७)	-		(२३१.९७)		(२३१.९७)	
હ.	अतिविशेष बाबी व करपश्चात नफा/तोटा (५-६)	૬.५५	१.९८	(३३.५५)	(२३१.९५)	(१२.४९)	(०.०६)	(२३७.४२)	(९.५३)	(२३२.०३)	(११.
٤.	कर खर्च	(१.१०)	-	१.२९	-	१.१०			१.१०		
	१. चालू कर -	-	-	-						!	
	२. स्थगित कर	(१.१०)	-	१.२९	-	१.१०			१.१०		
९.	कालावधीकरिता नफा (तोटा)	१०.६५	१.९८	(३४.८४)	(२३१.९५)	(१३.५९)	(0.80)	(२३७.४२)	(१०.६३)	(२३२.०३)	(१२,
१०.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न	-	-	-	-						
११.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न कालावधी/वर्ष (९+१०) समाविष्ट नफा/तोटा	१०.६५	१.९८	(३४.८४)	(૨३१.९५)	(१३.५९)	(0.50)	(२३७.४२)	(१०.६३)	(२३२.०३)	(१२
१२.	इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १ प्रत्येकी, संपूर्ण प्रदानित)	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३
१३.	प्रति भाग भांडवल उत्पन्न रु. १/- प्रत्येकी										
	१. मूळ	0,00	0,00	(०.०१)	(0.08)	(0,00)	0,00	(0.08)	0,00	(0.08)	6
	२. सौम्यीकृत	0.00	0,00	(०.०१)	(0.08)	(0.00)	0.00	(0.08)	0.00	(0,08)	

वित्तीय अहवालाच्या संदर्भात खालील टीपा पाहाव्या टीप

१. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब करण्याकरिता इंडियन अकाउंटिंग स्टैंडर्ड्स (आयएनडी-एएस) यांच्यासह अनुपालनामध्ये तयार केला आहे व विस्तारित लागू अकाउंटिंग प्रॅक्टीसेस व पॉलिसीब मंबूर केले आहेत.

२. संचालक मंडाळाद्वारे पुरा:तिघारित करण्यात येत आहे व त्यांची सभा दि. २९ मे, २०२३ रोजी संचालक मंडळाद्वारे मान्य करून लेखा समितीद्वारे शिफारस करण्यात येणार आहे. ३. इंडियन सबसायडरी विटेझ (एफझेडई) इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वित्तीय अहवालासह स्थायी निष्कर्ष. ४. आयएनडी एएस-१०८ च्या आवश्यकतेअनुसार सिंगल विझीनेस सेगमेंट मध्ये ऑपरेटिंग अनुसार कंपनी आवश्यक करत आहे.

वित्तीय वर्ष २२४९२-२० दर्पयान कंपनीच्या आयोलयामध्ये आयकर विभाग अनुच्छेद १३२ अवर्गत आयोजित केली आहे. कंपनीने खाटला आयकर मागणी रु. २११.१३ लाख वित्तीय वर्ष २०१४-१५ ते २०२०-२१ दरम्यान अनुच्छेद १४३(३) अनुच्छेद १५३ए/१४३ (३) अंतर्गत आदेश जारी केले आहे. कंपनीने सीआयटी (अपील) आयोजित केला होता त्यामुळे तेव्हापासून कंपनीस बीएसई कडून कोणतेही पुढील संपर्क संधण्यात आला नाही आहे.

सेंदर कंपनी कार्याचा सिक्युरिटीब प्रीमियम यांच्यासमवेत सेबी मार्फत इन्हवेस्टर चौंकशीच्या संबंधात आदेश क्र. सेबी/ एचओ/ आयएसडी/ओडब्ल्यू/पी/२०१७/१८१८३ दि. ७ ऑगस्ट, २०१७) सॅट्रमधील अपील मध्ये आधारित कायदेशीर अनुसार चेळनुसार शेअर प्रीमीअम आकडेवारी यांच्यामध्ये दर्शवली नाही आहे व चूकीची नॉदवली आहे. आता सदर व्यवस्थापन सुधारणा व अर्ज दाखल यांच्या प्रक्रियेअंतर्गत व सदर सुधारणा करून अर्ज करता येईल.

मागीत कालावधीची आँकडेवारी सदर कालावधीच्या वर्गीकरण करण्याच्या पुष्टी करण्याकरिता आवश्यकतेनुसार नव्याने करण्यात येणार आहेत.

ठिकाण : मुंबई दिनांक : २९.०५.२०२३

सतिष पंचारिया व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०००४२९३४ सूचना नहीं दी जाएगी

गिरवियों की सूर्च अहमदनगर, बोलेगांव एमआयडीसी अहमदनगर 130090700035066, 5068, 5162, 5254, 5281, 5316, 5320, 5341, दिल्ली गेट अहमदनग 130070700031465, 1487, 1490, 130070730034921, 4940, 4996, 5130, लिंक रोड संगमनेर 131820700019525, 9529, 9597, 131820730009507, 9508, नवीपेठ राहुरी 134010730018043, 8046, संगमनेर रोड श्रीरामपुर 132540700024063, तेलिकुंड अहमदनगर 119670700031846, 1937, 1939, औरंगाबाद, आकाशवाणी चौक औरंगाबाद 126600700025359, 5395, 5436, 5486, 5499, चिकलउाणा औरंगाबाद 1 16570700039842, सिकडो एन-8 औरंगाबाद 1 18090700066 107, 6 160, 6 28 1, 6 29 8, 6 3 1 3, 6 3 6 1, 6378, 6383, 6384, 6487, 6504, 118090730022518, 2598, 2711, 2712, 2747, गारखेड औरंगाबाद 118080700035779, कलामंदिर नांदेड 126090700047338, 7378, 7395, 7420, 7520, 7543, 7563, 126090730023224, 3250, 3348. क्रांती चौक औरंगाबाद 117010700042272, 2341, 2374, 2391, 2411, 2483, 117010730035114, एमआयडीसी वळूज औरंगाबाद 126620700073973, 3976, 3979, 3987, 4201, 4208, 4273, पुंडलिक नगर औरंगाबाद 117560700052192, 2300, 2492, रेल्वे स्थानक रस्ता औरंगाबाद 118310700048961, 8968, 9110, 9129, 9155, 9224, 9266, 9283, 9332, 9375, 118310730028064, सवाशिव नक्षर 122090700049237, 9264, 9305, 9340, 9365, 9403, 9499, 9501, 9507, 122090730013850, 3918, 3919, ठिळकपथ औरंगाबाद 112370700035988, 6002, वैजापूर 135570700025328, 5336, 5375, 5429, विष्णू नगर औरंगाबाद 125810700034261, 4309, 4330, 4360, 4398, 125810730016498, 6547, विवेकानंद नगर औरंगाबाद 126880700052233, 2278, 2397, 2684, जळगाव, भुसावळ जळगाव 132240700028222, 8389, 8415, 8470, 8483, 132240730014610, 4672, 4674, 4774, एम. जी.रोड जळगाव 133100700024243, 4250, 4286, 4295, 4323, 4363, 4386, 4420, 133100730011940, 1944, कोल्हापूर, इचलकरंजी 134950700034566, 4616, 4681, 4725, 4743, 4763, 4789, 4855, 4892, 4939, 4996, 134950730027176, 7411, जयसिंगपर 134960700024851, 5210, 5259 134960730016208, मुंबई, अंधेरी ईस्ट मुंबई 126610700020456, लालबाग मुंबई 126440700015299, पचई मुंबई 126120700024604, मुंबई सिंटी, जरिमारी कुर्ला 132590700008693, वैशाली नगर मुत्रूंड 128480700019377, नागपुर बेझान बाग नागपूर 125740700034391, 4431, काम्पटी 102180700755201, 5335, 102180730046437, नाशिक, कानेडा कॉर्नर नाशिक 124300700018524, 8612, 124300730014512, सिकडो 111510700054242, 4271, 4304, 4345, 111510780000051, देओलाली नाशिक 114760700032235, 2251, 2361, 114760730016616, 6641, नागजी चौक नाशिक 123970700022144, नाशिक रोड 109750700028529, 8592, 8599, 109750730017457, पंचवटी नाशिक 116350700036762, 6778, 6815, 6857, 6863, 6954, 6958, 6968, 6970, 116350730016875, 6921, 6960, 6969, 6988, 7023, 7029, 7043, 7093, पारिजात नक्षर 123830700021772, 1843, 123830730010543, सारदा सर्कल 112520700021342, 1374, 1400, 1424, शिवाजी नगर नाशिक 113540700029359, 9467, 9468, 113540730016816, 6855, 7000, 7034, 7035, फरभणी, साई रोडपात्री 134480700030484, 134480730029526, पुणे, भोसरी 107290700075795, 5850, 5962, 6060, 6128, 107290730052290, 2809, 3172, 3189, 3229, 3348, 3380, चाकणपुणे, 112870700052868 2935, चंदन नगर मुख्य रस्ता 108400700109312, 9468, 9469, 108400730071316, 1591, चिंचवड 102830700774151 4167, 102830780000075, धनकवडी 112270700042834, 2854, 2890, 2913, 112270730026873, दत्तनगर चौक पुणे 121650700037393, 7407, 7449, 7483, 7493, 7506, 7568, 7602, 7628, फुजेवाडी दापोडी 114020700035396, 5404, 5561, हडसपर 107910700094501, 4648, 4715, 4837, 107910730057060, 7152, काळेवाडी पुणे 110110700052915, 2944, 3044, कात्रज पुणे, 113110700055218, 5383, 5387, 113110730032347, खडकी 102790700749979, 102790700750026, 102790730024004, कोंढवा पुणे, 110090700070541, 0750, 0799, 110090730034031, 4186 4245, 4318, कुंभारवाडा 108560700049885, 9907, 9925, 9945, 9951, 9994, 108560700050069, एम.जी.रोड पुणे 120600700037378, 7401, 7523, नारायणक्षाव 117440700021227, 1236, 1243, 1276, 1280, 117440730018260, 8296, निगडी 108490700069853, सदाशिव पेठ 112010700026588, 6720, 6744, 112010730029059, सांगवी 109480700046332, 6383, 6406, शुक्र वारपेठ 104140700735704, थेरागाव 110430700067661, येरवडा 107890700086754, 6864, 6926, रायगड, ाजार रोड खोपोली 128190700036470, 6494, 6539, 6558, 6568, 6600, 6603, खांदा कॉलनी 135050700014856, खारघर सेक्टर 8 131350700013688, न्यू पनवेल पूर्व 135660700013523, 3547, 3619, 3647, रत्नागिरी चिपलूण 139170700001793, 139170730000790, मारुती मंदिर 112960700023052, 3100, 3155, 3156, 3183, 1 12960730009076, रत्नागिरी 139180700002733, 139180730001317, सांगली, आझाद चौक इरलामपूर 135190700020536, 0572, 0573, 0594, 0668, 0695, 0716, 0734, 135190730016287, 6346, 6394, 6396, शिवाजी पुतळा चौक सांगली, 110260700030047, 0079, 0152, 110260730030595, 0713, विश्राम बाग 111620700030281, सातारा, कोरेगांव सातारा 120230700017751, सोलापूर, बस स्थानक सोलापूर 117640700046472, 6576, 6622, 6624, 6645, 6656, 6658, 6673, हुडगे रोड 122700700059254, 9317, 9385, 9452, 9520, 9524, 9561, 9568, 122700730019516, लक्ष्मी मार्केट सोलापूर 122850700032926, 2964, 2994, 3003, 3057, 3061, सिद्धेश्वरपेठ सोलापूर 119880700046000, 6089, वीआयपी रोड सोलापूर, 118680700059502, 9509, 9530, 118680730020695, वामन नगर सोलापूर 124690700042818, 2887, 2907, 2930, 3034 3064, 3091, 3097, 124690730019849, ठाणे ऐरोली सेक्टर 4 131440700015066, अंजूर फाट 129870700016880, बेलवली बदलापूर 101540700782378, 2395, 2473, 2493, 2648, भिवंडी 101530700752523, 2589, 2688, 2797, 2838, 101530730015641, दादापाटील वाडी ठाणे, 110240700024594, 4657, डोंबिवली 100960700789878, 9992, 100960730033886, घणसोली रेल्वे स्थानक 102270700742313, 2314, कल्याण 100530700179718, 100530730034018 खडकापाड सर्वल 132800730018683, लाल चौक उल्हासनगर 125330700029944, ठाणे 100950700790180, 0214, 0281, विरार 106120700062703, 2796, 2926, 3067,

उपरोक्त नीलामी में भाग लेने के इच्छुक व्यक्तियों को निम्नलिखित का पालन करना होगा: – इच्छुक बोलीकर्ताओं को ईएमडी के रूप में रू. 10,000/– नीलामी के दिन नकद जमा कराना 🛚 होगा (असफल बोलीकर्ताओं को बाद में लौटा दिया जाएगा). बोलीकर्ता को वैध पहचना प्रमाण/पैन कार्ड साथ लेकर आना होगा. अधिक जानकारी के लिए कृपया 9072604049 पर संपर्क करें.

अधिकृत अधिकारी मणप्पुरम फायनेंस लि. हेतु.